

November 1, 2022

1.	National Stock Exchange of India Ltd.	2.	BSE Limited
	Exchange Plaza, 5th Floor		Corporate Relationship Department
	Plot No. C/1, G Block;		Phiroze Jeejeebhoy Towers
	Bandra (East) Mumbai 400 051		Dalal Street; Fort, Mumbai 400 001

Ref: Scrip Code: NSE-RADIOCITY/ BSE -540366 (ISIN: INE919I01024)

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sirs,

In compliance with Regulation 30 and Regulation 47 of Listing Regulations, we enclose herewith the copy of Newspaper Advertisement giving information of the Un-Audited Financial Results for the second quarter and half year ended September 30, 2022 of the Company.

The above mentioned advertisement is published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Tuesday, November 1, 2022.

The said newspaper advertisement is also available on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the above on record.

Yours faithfully For Music Broadcast Limited

Arpita Kapoor

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a











quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 17/2022

DISCLOSURE FOR HOSTING OF HALF YEARLY FINANCIAL RESULTS AS ON SEPTEMBER 30, 2022 NOTICE is hereby given to all investor(s) / Unit holder(s) of quant Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 and read with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/ CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the half yearly financial results for the period ended September 30, 2022 has been hosted on

Investors can request for physical / soft copy of the Half Yearly Financial Results for the half year ended September 30, 2022 through any of the following means

- 1. Email: help.investor@quant.in:
- Call on 022-6295 5000:
- 3. Letter: Write a request letter to KFin Technologies Private Limited, at Karvy Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nankramguda, Serilingampally, Gachibowli, Hyderabad - 500 032.

Such copies shall be provided to unit holders free of costs.

30 September

2022

(Unaudited)

48317

1988

1610

1596

937

17.19

30 September

2022

(Unaudited)

48317

2030

1652

1657

937

17.64

nd www.bseindia.com and also on the Company's website www.ifbagro.in

the website www.quantmutual.com and AMFI website viz. www.amfiindia.com.

Three months ended

2022

40832

1941

1470

1229

937

15.69

www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website www.ifbagro.in

Three months ended

2022

40825

1515

1282

937

The above is an extract of the detailed format of standalone unaudited three months and half year financial results file

with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, www.nseindia.com

The above is an extract of the detailed format of consolidated unaudited three months and half vear financial results

filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022

2021

66419

2147

2385

937

22.92

Place : Mumbai Date: 31.10.2022

Particulars

Profit before tax

Profit for the period

Total comprehensive

Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)

Earning per share

(Face value of Rs. 10/- each)

(not annualiséd

Basic & Diluted

Particulars

Revenue from operation

Total comprehensive income for the period [Comprising profit for the period and other

comprehensive income

Paid-up equity share

capital (Face value

Rs. 10/- per share)

Earning per share

Face value of

Rs. 10/- each)

Place : Kolkata

Date of E-Auction

Dated: 31 October 2022

Profit before tax

3 Profit for the period

ncome for the period Comprising profit for he period and other comprehensive income]

Revenue from operation

For quant Money Managers Limited

(₹ in lacs)

Year ended

31 March

2022

(Audited)

227861

7323

5854

5687

937

62.50

(₹ in lacs)

Year ended

31 March

2022

(Audited)

227725

5334

5174

937

Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

Six months ended

(Unaudited) 119275

4676

3739

3819

937

39.92

2021

(Unaudited)

119226

3774

3858

937

By order of the Board Amitabha Mukhopadhyay Managing Director DIN 01806781

IFB AGRO INDUSTRIES LIMITED

Read.Office: Plot No.IND -5, Sector-I.East Kolkata Township, Kolkata - 700107 E-mail: complianceifbagro@ifbglobal.com Website: www.ifbagro.in Ph: 033 39849652

CIN: L01409WB1982PLC034590

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022

2021

(Unaudited)

66432

2505

2116

2349

937

22.59

30 June 30 September 30 September 30 September

2022

(Unaudited)

89142

3167

2939

937

30 June | 30 September | 30 September | 30 September

2022

(Unaudited)

89149

3929

3080

2825

937

32.88

Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist : Hooghly, Pin - 712310.

Ref. Nos: WBMDC/PUR/22-23/058 Dated-31.10.2022 WBMDC/PUR/22-23/059

Dated-31.10.2022 WBMDC/PUR/22-23/060

Dated-31.10.2022 Mother Dairy Calcutta invites e-tenders (4th call) for supplying of (i) Table Butter (100gm Pack) -Ten. No.-058 (ii) e-tenders (2nd call) for supply of HDPE Milk Pouch Crate (10 Ltr.) - Ten. No.-**059, (iii)** e-tenders (2nd call) for supply of Insulated Box (20 Ltr.) Ten. No.-060. Please visit www.wbtenders.gov.in and www.motherdairycalcutta.com for details. Last dates of uploading the offer for all tenders are 16.11.2022 upto 02.00pm.

Chief General Manager

....Petitioner/Applicant

Registered Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400051.

Tel No.+91 22 66969100 Website: www.radiocity.in

MUSIC BROADCAST LIMITED (CIN: L64200MH1999PLC137729)

RAG RAG MEIN DAUDE CITY.

FM BOLE TOH (91.1 FM Radio City A LAGRAN INITIATIVE

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Quarter ended Quarter ended Half ve			Half year ended	Year ended	
Sr. No.	Particulars	30.09.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.03.2022 Audited
1	Total income from operations (including other income)	5,346.72	4,683.20	10,210.87	18,522.87
2	Net Profit / (Loss) for the period before tax	14.45	49.65	15.90	(756.17)
3	Net Profit / (Loss) for the period after tax Total comprehensive income for the period	10.34 25.06	29.24 29.88	11.34 26.06	(570.11) (617.15)
5	Paid up equity share capital	6,913.71	6,913.71	6,913.71	6,913.71
6 7	Other equity (including reserves) Earning Per Share (EPS)	-			53,446
	(Face Value of Rs. 2 each) (not annualised)				
	- Basic & Diluted	0.00	0.01	0.00	(0.16)

Notes :

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on October 31
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed quarterly and half yearly financial results in the prescribed format are available on the websites of Stock Exchanges

For and on behalf of the Board of Directors of **Music Broadcast Limited**

2022 and has been subject to the limited review of the statutory auditors of the Company

(www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.radiocity.in)

स्टील अथॉरिटी ऑफ इण्डिया लिमिटेड

STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED

Recruitment of Management Trainees (Technical) (245)

in SAIL through GATE-2022

SAIL, a Maharatna CPSE, is a major Steel Maker of the Nation with an Annual Turnover of more

than Rs.1 Lakh Crore (FY 2021-22). To man the critical frontline positions at its Steel

Plants/Units & Mines, SAIL requires young, energetic, result oriented & promising talent to join

as Management Trainee (Technical) in various Engineering disciplines for operation of its

Candidates interested in applying for the post of Management Trainees (Technical) in E-1 grade

in SAIL should have appeared in the Graduate Aptitude Test in Engineering 2022 examination

(GATE-2022). The Company shall consider candidates who have appeared in GATE-2022 in

either of the seven Engineering disciplines, namely Mechanical Engineering (ME), Metallurgical

Engineering (MT), Electrical Engineering (EE), Chemical Engineering (CH), Instrumentation

Engineering (IN), Mining Engineering (MN), Civil Engineering (CE) for recruitment as

Management Trainees (Technical). Based on their performance in GATE-2022, the candidates

will be short-listed for appearing in the Group Discussion and Personal Interview for selection as

DIN: 00192466

Place: Mumbai

Date: October 31, 2022

Plants/Units & Mines across India.

Management Trainee (Technical).

-vs-Sical Logixpress Pvt. Ltd., Earlier knows as PNX Logistics Pvt. Ltd, No.141, 1st

Floor, Hari Om Marble and Ceramics AK Road, Marol Co-op Industrial Estate Sagbaug, Marol, Mumbai – 400 059 And 21 others ... Respondents To, 1. Sical Logixpress Pvt. Ltd., (R-1) Earlier knows as PNX Logistics Pvt. Ltd., No. 141 1st Floor, Hari Om Marble and Ceramics AK Road, Marol Co-op Industrial Estate, Sagbaug

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL- III, CHENNAI

I.A.No.478 of 2022

In O.A. No. 258 of 2021

RBL Bank Limited., Branch Office at 7th Floor, Bannari Amman Towers, No.29,

Dr.Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai – 600 004

Marol, Mumbai – 400 059, Also at: Door No. 2, Ponniamman Koil Street, Mahalakshmi Naga oombal Village, Vellappanchavadi, Chennai – 600 077. **Also at:** Coffee Day Square, Vitta Mallya Road, Bangalore 560 001

2. Arvidn Limited., (R-2), Naroda Road, Ahmedabad Gujarat – 380 025. Also at: P.O. Khatraj

(alol, Gandhi Nagar, Guiarat – 382 721,

3. Concept Home Textiles P Ltd., (R-3), Gala No.326, 3rd Floor, Blue Rose Industrial Estate Highway, Magathane, Borivali [East] Mumbai, Mumbai City 400066, Maharashtra 4. Fairfield Atlas Ltd., (R-4), Survey No. 157, Devarwadi Village, Chandgad Taluk, Kolhapu

5. Flexituff Ventures International Limited., (R-5) Earlier Known As Flexituff International imited C41-50, Sec No.III, Sez Industrial Area, Pithampur Pithampur Indore – 454 775 i. Intas Pharmaceticals Limited., (R-7) Corporate House, Near Sola Bridge, S.G.Highway

haltei Ahmedahad G.I 380054 Innovative Textiles Limited., (R-8) 307,606,607, Suncity Business Tower Sector-54 SURGAON-122002 Harvana

. Karnataka Soaps & Detergents Ltd., (R-9) P.B.5531 Poona Highway, Bangalore

9. Nanofil Technologies Private Limited., (R-11), 2nd Floor of Main Building 19, R. N lukherjee Road Kolkata -700001 West Bengal

10. Obeetee Textiles Pvt. Ltd. (R-12) Bisunderpur Civil Lines Mirzapur, Uttar Pradesh 11. Raising Express Logistics Pvt. Ltd. (R-14), 101, Lok Bhavan, Lok Bharati Complex

Marol, Maroshi Road, Andheri East, MUMBAI – 400 059

12. M/s. Shilpa Offset Pvt. Ltd., (R-15) 6, Radhika Niwas, Ground floor Sir M.V.Road, Opp

ishal Hall, Andheri (East) Mumbai Maharashtra- 400069 13. M/s.Shopping Zone India TV Pvt. Ltd., (R-16) Plot No.14, Srinivasa Nagar, Kottivakkam

(OMR - Kandan Chavadi) Near Prince Infocity, CHENNAI-600096 14. M/s. Texport Industries India Ltd., (R-17) Industrial Sub, 154, 3rd Cross, 5th Main Rd eswanthpur, Bengaluru, Karnataka 560022. **Also at:** 506 & 507, CTS-42, 455 (pt) 429 Hut Town Solaris Saiwadi, NS Phadke Road, Near Gokhale Bridge, Andherie, Mumbai – 400006 15. M/s. Texport Syndicate India Ltd., (R-18) Plot No.6 F-11/12, Wicelopp Seepz Andheri (Ej

6. M/s. Vashi Electricals Pvt Ltd. (R-19) A/6, Ganesh Complex, Dapole Road, Anjurankoli Road, Gundavali, Bhiwandi Thane Maharashtra 421305 7. M/s. Winsome Yarns Limited., (R-20) SCO 191 192 SECTOR, 34-A CHANDIGARH

18. Yash Fans & Appliance Limited., (R-21) Khasra No. 17/1 & 19 Village Katha Baddi

19. ICICI Bank Ltd., (R-20) No.255, 1st Floor, 8th Cross, Phase Peenya Industrial Area

20. ICICI Bank Ltd., (R-22) Kadamgiri Complex, Hanuman Road, Vile Parle East, Mumbai-

Sub:- I.A.No.478 of 2022 in O.A.No.258 of 2021 - RBL Bank Ltd. -vs- M/s. Sical Logixpress

Pvt. Ltd., - Before the Hon'ble DRT-III, Chennai – Reg.
In the above matter our client RBL Bank Ltd., has filed an application in O.A.No.258 of 2021 against the First Respondent for recovery of dues. Based on the inventory statement submitted by the First Respondent and information, the Petitioner/Applicant Bank has filed a terim petition bearing I.A.No.478 of 2022 in O.A.No.258 of 2021 against the Respondents to 20 (Garnishees) to prohibit the said Garnishees from making payments directly to the firs respondent and instead order the Garnishees 2 to 22 to deposit the amount payable by them directly to the first respondent with the Petitioner pending final disposal of the Application. The above matte came up on 11.10.2022 for hearing. Even though some of the Garnishees who had received private notice in the petition , they did not appear before the Hon'ble Tribunal The Hon'ble Tribunal has order substituted service to the respondents who have not ye ppeared returnable by 24.11.2022.

Take notice that the above matter is coming up for hearing on 24.11.2022 at 11.00 A.M and you may enter appearance either in person or through your Advocate failing which the

matter will be heard in your absence. No.43/18, Ground Floor, Pushpayanam Apartments. 3rd Main Road, Gandhi Nagar, Adyar, Chennai - 600 020.

M/s. Shivakumar and Suresh, Advocates,

Counsel for Applicant

PUBLIC ANNOUNCEMENT FOR E-AUCTION - EPC CONSTRUCTIONS INDIA LIMITED (IN LIQUIDATION) (Under Regulation 32 and 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

Notice is hereby given to public at large to invite interested Bidders in connection with the Company"/"Corporate Debtor"), as per details mentioned in the table below:

ı	RELEVANT PARTICULARS		
1. Name of the Corporate Debtor EPC Constructions India Limited			
		Date of incorporation of Corporate Debtor	01.09.1989
	3.	Authority under which Corporate Debtor is incorporated/registered	Companies Act, 1956 / Registrar of Companies – Mumbai
	4.	Corporate identity number/ limited liability identification number of Corporate Debtor	U99999MH1989PLC053280
and principal of		Address of the registered office and principal office (if any) of	Registered Office: 102, Kaatyayni Business Centre, Off Mahakali Caves Road, M.I.D.C., Near Marol Bus Depot, Andheri (E),

Corporate Debtor Mumbai - 400 093 Liquidation commencement May 18, 2021, by way of order passed by Hon'ble NCLT, date of corporate debtor

Name, registration Abhijit Guhathakurta

Insolvency Professional - Regn. No.: number.address and IBBI/IPA-003/IP-N000103/2017-2018/11158 email address of the

Registered Address with IBBI: Flat No. 701, A Wing, Satyan Springs, CTS No. 272A/2/1, Off BSD Marg, Deonar, Mumbai -400 Liquidator 088. E-mail: aguhat@hotmail.com
Communication Address: Deloitte India Insolvency Professiona

LLP, One International Centre, Tower 3, 32 nd Floor, Senapa Ranat Mara, Finhinstone Road (West), Mumbai - 400013, India Communication Email Address: infaepcliq@deloitte.com Auction Start Date & Time: December 01, 2022 @ 09:00 AM

Auction End Date & Time: December 01, 2022 @ 06:00 PM Or such other date and/ or time as may be updated on the website Along with the submission of the requisite documents as mentione Manner of Obtaining the in the invitation for participation in the E-auction process, uploade on the website of the Corporate Debtor at https://epcc.co.in/en-ur rocess Document bidders shall be required to submit a refundable to the proce

document, data room and for conducting the site visit.
The detailed process for participating in the auction process shall be mentioned in the Process Document hosted on the data room of the Corporate Debtor, accessible to the qualified bidders. Bidders can reach out to the Liquidator by sending an email reque at infaepcliq@deloitte.com for any clarifications Subject Matter of Auction

Liquidator hereby invites bids for sale of the Corporate Debtor as a Going Concern in the manner as specified in the Process Document and with such exclusions as may be described/o provided in the Process Document. The Bids will be conducted through E- auction. The manner of the conduct of the E- auction process shall be set out in the Manner of Submitting Bid Process Document, accessible to the qualified bidders.

2. Mode of Sale The mode of sale is open e-auction, where bidders can view other competitive bids from other bidders during the open window. . Reserve Price The reserve price for the purpose of conducting e-auction sha be disclosed to eligible bidders as part of the Proc . Earnest Money Deposit Bidders shall be required to submit an Earnest Money Depos as per the terms of the Process Document.

Note: Nothing contained herein shall constitute a binding offer or a commitment to sell the Corporate Debtor or its business as a going concern or any of its assets. Notwithstanding anything contained above, the Liquidator reserves his right to give preference to Bidders submitting bids for acquisition of the Corporate ebtor as a whole on a going concern basis and/or such bids which maximize the overall value t keholders of the Corporate Debtor.

The acquisition as mentioned above, shall be on an 'as is where is', 'as is what is', 'as is how is' and 'without ar ecourse' basis without any representation, warranty or indemnity by the Corporate Debtor or the Liquidation didders must note that the aforementioned auction process is being conducted in accordance with solvency and Bankruptcy Code, 2016 ("Code"), the relevant regulations thereunder, terms and condiaid down in the Process Document and this Public Announcement, at the sole discretion of the Liquidator eference can be made to the detailed document on invitation for participation in the E- auction proces which is hosted on the website of the Corporate Debtor - https://epcc.co.in/en-us, for further detail

which is nosted on the website of the Corporate Debtor - https://epcc.co.in/en-us, for further details including for submission of the necessary documents. The Liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process therein, without giving reasons, at any time without assigning any reason or assuming any liability or costs Any such amendment in the invitation, including the aforementioned timelines, shall be notified on tweether the website of the Corporate Debtor https://epcc.co.in/en-us, Bidders are also required to regularly keep track fupdates in relation to the e-auction process that may be hosted on the website of the Corporate Debtor.

For EPC Constructions India Limited

Date: November 01, 2022 Abhiiit Guhathakurta iquidator of EPC Constructions India Limited nsolvency Professional - Regn. No.: IBBI/IPA-003/IP-N000103/2017-2018/11158 nail: infaepcliq@deloitte.com



Asset Reconstruction Company (India) Ltd. as Trustee of Arcil-AST-III Trust& Arcil-SBPS-023-II having office at The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai-400 028 Website: www.arcil.co.in CIN-U65999MH2002PLC134884

of Financial Assets and Enforcemsarent of Security Interest Act, 2002 ("Securitisation Act") read with Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the Borrower and Guarantor - Mr R. Ravi As you are aware that pursuant to the provisions of Securitisation Act, 2002 read with Security Interest Enforcement Rules ("Said

Rules"), Asset Reconstruction Company (India) Limited ("Arcil") in its capacity as trustee of Arcil-SBPS-023-II Trust and Arcil –AST-III-Trust had acquired the financial assistance granted to R.R. Info Park Private Limited along with all underlying securities from Indian Bank by way of Registered Assignment Agreement dated March 28, 2014 and from Indian Overseas Bank by way of registered assignment agreement dated May 10, 2015, respectively.

Notice under Section 13 (2) of the Securitisation Act was issued by Arcil on March 15, 2022 advising you to pay the dues as mentioned therein. Since you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date of receipt of demand notice, possession of the secured asset was taken on July 12, 2022 by Asset Reconstruction Company (India) Limited in capacity as Trustee of Arcil-AST-III Trust & Arcil-SBPS-023-II Trust ("Secured Creditor") acting for itself JM Financial Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of JMFARC-Oriental Bank of Commerce March 2014 – Trust, Edelweiss Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of EARC Trust SC 33 ("EARC"), and Union Bank of India (erstwhile Corporation Bank) (hereinafter collectively referred to as the "Consortium"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor for itself and on behalf of the Consortium, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on December 7, 2022 at 11.00 a.m. for recovery of Rs. 4,23,20,25,818.28/- (Indian Rupees Four Hundred and Twenty Three Crore Twenty Lakh Twenty Five Thousand Eight Hundred And Eighteen Rupees and Twenty Eight Paisa only) together with further interest thereon and costs till date of repayment, being the Total Outstanding Dues as on December 13, 2012, owed to the Consortium by the Borrower R.R. Info Park Private Limited and Guarantor - Mr. R. Ravi. Note: In addition to the abovementioned outstanding dues of the Consortium, there is a pari passu charge for an amount of

Rs.50,00,00,000/- (Indian Rupees Fifty Crore only) alongwith interest (if any) in favour of one M/s. Hanudev Investements Private Limited as set forth in the order of the Hon'ble Debts Recovery Tribunal, Chennai, dated 13.12.2012 in O.A. No. 121 of 2011. In accordance with the orders of the Hon'ble High Court dated 20.12.2018 in O.A. No. 854-855 of 2018 in C. S. No. 636 of 2018. JM Financial Asset Reconstruction Company Limited has been permitted to proceed with the present sale, and JM Financial Asset Reconstruction Company Limited has given consent to Arcil to proceed with the sale of the aforesaid property for itself and the Consortium, with disclosure of the aforesaid order. We hereby give you notice under Rule 6(2) and 8 (6) read with Rule 9 of the Said Rules (as amended till date), that the Authorised Office

for Consortium will be selling the immovable Secured Assets by e-auction sale on "as is where is", "as is what is" and "whatever there is pasis for which the Reserve Price/sale consideration and Earnest Money Deposit (EMD) has been determined as follows:

Lots	Description of the Properties	Reserve Price (RP) and Earnest Money Deposit (EMD)
1.	A. 50% share in all that piece and parcel of property of land to an extent of 165 grounds	For Land & Building along
	comprised in survey Nos. 425 to 429 - parts, Ambattur Village and S. No.	with the Furniture & Fixtures,
	24,26,27,29,140,141 to 151, 154,167, and 169 parts of Mannurpet Vittage being part of	Plant and Machinery Electrical
	Plot No.18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur, Chennai-58 and bounded on the	Equipment etc. thereon: **
	North by Plot no.7 and 8(SP), South by 80 feet road, East by remaining part of Schedule	
	'A' Property(described in sale deed dated 27.03.2006 bearing document no.3435 of 2006	RP - Rs. 240 crore
	on the file of SRO, Ambattur), West by 60 feet public Road situated within the sub-	(Indian Rupees Two Hundred
	registrar district of Konnur (Ambattur) and registration District of Chennai- North and multi	and Forty Crore Only)
	atorov huilding thoron	I

B. 50% share in all that piece and parcel of property of land to an extent of 165 grounds comprised in survey Nos. 425 to 429 - parts, Ambattur Village and S. No. 24,26,27,29,140,141 to 151, 154,167, and 169 parts of Mannurpet Vittage being part of Plot No.18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur, Chennai-58 and bounded on the North by Plot no.7 and 8(SP), South by 80 feet road, East by remaining part of Schedule A' Property (described in sale deed dated 30.06.2006 bearing document no.7734 of 2006 on the file of SRO, Ambattur), West by 60 feet public Road situated within the subegistrar district of Konnur (Ambattur) and registration District of Chennai- North and multi torey building thereon.

The property is owned by RR Info Park Private Limited C. Furniture & Fixtures, Plant and Machinery Electrical Equipment/s, and all other movable assets situated at Plot No 18, 19 and 20(SP) Industrial Estate, Ambattur

(The value of the furniture and fixtures, plant and machinery etc. as mentioned in Point No. C is Rs. 3,00,00,000/-)

Pursuant to provisions of the Securitisation Act, 2002 read with said Rules, the Authorised Officer will take steps so as to complete the sale any time after expiry of thirty (30) days from the date of this notice. You have a right to redeem the secured assets within thirty (30) days from the date of this notice by clearing the outstanding dues.

*Exclusive of applicable GST on value of Plant & Machineries and the GST applicable on such sale which is to be borne by the

It is also informed that the date, time and place of the e-auction has been fixed on December 07, 2022 at 11:00 am. Notice for auction was also published in all Business Standard English edition and Dinathanthi Tamil Chennai editions.

Place: Mumbai Sd/- Authorised Officer Date: 01.11.2022 Asset Reconstruction Company (India) Ltd.



Place : Gurugram

EMD - Rs. 24 Crore

(Indian Rupees Twenty Four

Crore Only).



Number Of Posts (Tentative): Management Trainees (Technical) - MTT: 245 Corresponding No. of Discipline Corresponding No. of **GATE Paper** Posts

Discipline GATE Paper Posts Mining Engg Mechanical Engg ME MN 65 26 Metallurgical Engg. MT 52 СН 14 Chemical Engg Civil Engg. EE 59 CE 16 Electrical Engg. IN Instrumentation Engg. 13

The detailed advertisement in this respect mentioning inter-alia, the number of posts, eligibility conditions, selection procedure, application process etc. would be uploaded on SAIL's Careers page at www.sail.co.in and also published in Employment News/Rozgar Samachar. The candidates would need to apply online on SAIL website alongwith their GATE Registration Number and other relevant details by visiting SAIL's Careers page at www.sail.co.in.

Important Dates			
Commencement of online registration of SAIL MTT-2022	03.11.2022		
Closing Date of online Registration of SAIL MTT-2022	23.11.2022		

Note: For updates, the candidates are advised to regularly visit the SAIL's Career page at www.sail.co.in

Registered Office: Ispat Bhavan, Lodi Road, New Delhi-110 003 Corporate Identity Number: L27109DL1973GOI006454, Website: www.sail.co.in

There's a little bit of SAIL in everybody's life



ASAHI INDIA GLASS LIMITED

Registered Office: Unit No. 203-208, Tribhuwan Complex, Ishwar Nagar, Mathura Road, Corporate Office: 3rd Floor, Tower D, Global Business Park, Mehrauli - Gurgaon Road, Gurugram – 122 002 (Haryana).

Phone: (0124) 4062212-19; Fax: (0124) 4062244/88

Email: investorrelations@aisglass.com, Website: www.aisglass.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2022

(Rs.				
S. No.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	1,01,939	1,94,529	80,023
2	2 Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) 3 Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) 4 Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		32,177	12,218
3			32,177	12,218
4			21,058	8,068
5			21,137	8,070
6	Equity Share Capital	2,431	2,431	2,431
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,73,816		
8	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised) (a) Basic	4.33	8.72	3.34
	(b) Diluted	4.33	8.72	3.34

(Rs. La				
S. No.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	1,00,056	1,90,905	78,616
2	Profit before tax	16,193	32,557	12,381
3	Profit after tax	10,577	21,262	8,116

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com & www.nseindia.com respectively and on company's website at www.aisglass.com. The above financial results have been reviewed by the Audit & Risk Management Committee on 28" October, 2022 and

approved by the Board of Directors at their meeting held on 31st October, 2022.

. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016, recognition and measurement principles in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

For and on behalf of the Board of Directors Saniav Labroo Managing Director & C.E.O.

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायाल व्यावसायिक दावा क्र.१६३६/२०२२ (सीपीसीचे आदेश ५, नियम २०(१अ))

तक्रार सादर : ०५.०५.२०२२; तक्रार दाखल : १८.०७.२०२२ दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ चे व्यावसायिक न्यायालय, व्यावसायिव विभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक विवादाबाबत दावा प्रकरणा

बँक ऑफ इंडिया, बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण) कायदा १९७० चे कायदा ५ अंतर्गत स्थापन, मुख्य कार्यालय-स्टार हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ आणि त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक जेकब सर्कल शाखा मौलाना आझाद रोड. जेकब सर्कल. मुंबई-४०००११ येथे स्थित, त्याच्या स्थापन केलेल्या मुखत्यार, श्री. बलराम तिवारी,) फिर्यादीचे मुख्य व्यवस्थापक यांच्यामार्फत

विरूद्ध श्री. उत्तमसिंग विलीपसिंग कंद्याल, मे. गुरुकुल फिटनेस चे मालक त्यांचा पत्ताः दूकान क्र.७, फातिमाबाई लतिफ चाळ, सह्याद्री नगर, भांडुप पश्चिम,

...फिर्यादी

...प्रतिवादी

. आणि तसेच : फ्लॅट क्र.एच-१२. शास्त्री नगर. रत्नदिप कॉलनी. विलेज रोड. भांडुप पश्चिम, मुंबई- ४०००७८.

श्री. उत्तमसिंग दिलीपसिंग कंद्याल,

मे. गुरुकुल फिटनेस चे मालक

(वरीलनामित प्रतिवादी) (दि. १०/१०/२०२२ रोजी न्यायालय कक्ष क्र.३२ मधील एच.एच.जे. श्री. एन. पी. त्रिभवन यांच्य

ज्याअर्थी वर नामित फिर्यांदीनी तुमच्या विरोधात व्यावसायिक विवादबाबत दावा दाखल केलेला आहे आणि तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, विद्यमान समन्सच्या सेवेपासून ३० दिवसांत लेखी अहवालासह सादर . करावे आणि मान्य केल्याप्रमाणे लेखी अहवाल जर तुम्ही ३० दिवसांच्या कालावधीत किंवा अन्य इतर दिवशी. न्यायालयाने विहित केल्याप्रमाणे लेखी स्वरूपात नोंदीत कारणास्तव लेखी अहवाल सादर करण्यात . कसूर केल्यास आणि न्यायालयास योग्य वाटेल त्याप्रमाणे शुल्काचा भरणा केल्यानंतर परंतु समन्सच्या सेवेच्य तारखेपासून १२० दिवसांच्या आत तुम्हाला रक्कम जमा करावी लागेल. समन्स सेवेच्या तारखेपासून १२० दिवसांच्या समाप्तीनंतर नोंदीवर घेण्यात येणारे लेखी अहवालास मान्यता न्यायालय देणार नाही आणि लेखी अहवाल सादर करण्याचे अधिकार काढून घेतले जातील.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

म. प्रतिवादीला आदेश द्यावा आणि फिर्यादीला **रु. १,८३,२८२.६१/- (रुपये एक लाख त्र्याऐंशी हजा** दोनशे ब्याऐंशी आणि पैसे एकसष्ट फक्त) रोख कर्ज खाते क्रमांक ००५९३०११०००००८१ अंतर्गत देय आहे, रु. १,०१,५२७.१०/- (रुपये एक लाख एक हजार पाचशे सत्तावीस आणि फक्त दहा पैसे) कार्यरत भांडवल मुदत कर्ज खाते क्रमांक ००५९७३३१०००००३७ अंतर्गत देय आहे रु. ४,९०,७५७.८८/- (रुपये चार लाख नव्वद हजार सातशे सत्तावन्न आणि पैसे अठ्ठयाऐंशी पैसे फक्त) महत कर्ज खाते कमांक ००५९७३×१०००००१८ अंतर्गत हेय आहे आणि **ह. ८५.३१६.१**१ (रु. पंच्याऐंशी हजार तीनशे सोळा आणि फक्त पैसे अकरा) निधी व्याज मुदत कर्ज खाते क्रमांक ००५९६५८१०००००५३ अंतर्गत देय आहे, एकूण एकूण रु.८,६०,८८३.७०/- (रुपये आठ लाख साठ हजार आठशे त्र्याऐंशी आणि फक्त सत्तर पैसे) १२.७०% प्रति वर्ष, ६.८५% प्रति वर्ष, ९.३५% वार्षिक दराने पढ़ील व्याजासह आणि ६.८५% प्रति वर्ष मळ अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासन वादीच्य दाव्याच्या तपशिलानुसार देय होईपर्यंत आणि/किंवा वसूली होईपर्यंत अनुक्रमे मासिक विशांती अधिक २% दंडात्मक व्याजासह, वादीला प्रकरण ''जी'' मध्ये फिर्यादींचे दावा तपशीलानुसार

असे घोषित केले जाईल की, वरील रोख क्रेडिट, कार्यरत भांडवल मुदत कर्ज, मुदत कर्ज आणि निर्ध व्याज मुदत कर्ज खात्यांच्या संदर्भात फिर्यादीच्या देयांची परतफेड जिम आणि जिम उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्या मशीन्सच्या वैध आणि कायमस्वरूपी गहितकाद्वारे रीतसर सरक्षित आहे. टेडमिल एलीप्टिकल क्रॉस टेनर, पीईसी फ्लाय/रीअर डेल्ट, लॅट प्लडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन क्रॉम्बो इ.

. व्यायामशाळा आणि व्यायामशाळेतील उपकरणे जसे की टेडमिल, लंबवर्तळाकार क्रॉस टेनर, पीईर्स फ्लाय/रीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इत्यादींमध्ये वापरल्या जाणाय हायपोथेकेटेड मशिन्स या प्रतिवादीच्या आदेशानुसार आणि निर्देशानुसार विकल्या जातील. माननीय न्यायालय आणि त्याच्या निव्वळ विक्रीची रक्कम वाँदीला किंवा वरील प्रार्थनेत (अ) म्हणून दावा करण्यात आलेल्या देय रकमेच्या समाधानासाठी सोपवावी.

दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना फिर्यादींना त्यांचे दावा पुर्ण करण्यासाठी किंवा निव्वळ विक्री प्रक्रियेवर आलेला खर्च आणि विक्री करण्याचे अधिकारासह दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८ चे आदेश ट्रेडमिल, इलिप्टिकल क्रॉस ट्रेनर, झशल फ्लाय/रीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इ. फिर्यादीकडे किंवा येथे दावा केलेल्या त्याच्या थकबाकीच्या समाधानासात योग्य असेल त्याप्रमाणे किंवा कोर्ट रिसीव्हरची नियुक्ती करण्यात यावी.

दाव्याची सुनावणी व अंतिम निकाल प्रलंबित असताना प्रतिवादींना स्वत: किंवा त्यांचे चाकर प्रतिनिधीद्वारे किंवा अन्यथा या माननीय न्यायालयाच्या आदेशाने आणि आदेशाद्वारे कोणत्याही प्रका हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावण्यापासून किंवा तृतीय पक्ष अधिकार निर्माण करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. जिम आणि व्यायामशाळेतील उपकरणे जसे की ट्रेडमिल, इलिप्टिकल क्रॉस ट्रेनर, पीईसी फ्लाय/रीअर डेल्ट, लॅट पुलडाउन, लेग कर्ल/लेग एक्स्टेंशन कॉम्बो इत्यादींमध्ये हायपोथेकेटेड मशीन वापरल्या जातात.

फ. असे की, वरील विनंती (अ) व (इ) मधील अंतरीम व अधअंतरीम सहाय्य फिर्यादींना मान्य करावे. ग . प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे .

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा उ विकेलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्योदींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि यापुढे तुम्हाला कळविण्यात येत आहे की, दाव्याचे तुमचे सुरक्षाकारिता तुमच्याकडे असलेली सर्व दस्तावेज किंवा अधिकार सादर करावेत आणि तुमच्या प्रकरणाच्या पृष्ठयर्थ तुमची . इच्छा असल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर ते तुमच्या विकलासह पाठवावेत किंवा लेखी अहवालासह जोडपत्रांच्या यादीमध्ये असे सर्व दस्तावेज सादर

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले.

आज दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबई अनंत बी. शिंदे ॲण्ड कंपन अ आज दिनांक १८ ऑक्टोबर, २०२२ फिर्यादींचे वकील

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

ई-मेल:anantshinde.advocate@gmail.com

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की पात्रता निकषानुसार राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांच्याकडून मोफत विधी सेवा तुमच्यासाठी उपलर्ब्ध आहे आणि तुम्ही पात्र असल्यास आणि त्याचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास. मोफत कायदेशी सेवा, तुम्ही वरीलपैकी कोणत्याही कायदेशीर सेवा प्राधिकरण/समितीशी संपर्क साधू शकता.

टीप: या दाच्यामध्ये पुढील तारीख ०३.१२.२०२२ आहे. कृपया मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालयाच्य अधिकृत वेबसाईटवर या दाव्याची स्थिती आणि पुढील/पुढील तारीख तपासा.

TATA MOTORS LIMITED

Registered Office: Bombay house, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of th Company have been lost/mislaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any Person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] or noider[s]	Certificate No.	Total no of Share(s)	Distinctive Number[s]
Ranna Alok Dave	29981	1475	23240171 To 23241645
Place : Mumbai, Date : 30th Oct, 2022			sd/- Ranna Alok Dave

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **पूर्णिमा काशिनाथ शिदे आणि मित** किसन शिंदे ह्या पलॅट क्र.सी-७०३, ७वा मजला, वाय इमारत, सी-विंग, क्षेत्रफळ २५० चौ.फु. कारपेट क्षेत्र अर्थात ३०० चौ.मी., बिल्टअप क्षेत्र, समतुल्य २७.८७ चौ.मी., **गुलमोहर को-ऑपरेटिव्ह हौसिंग** सोसायटी लि. म्हणन जात सोसायटी मध्ये. पी.एल.काळे गरुजी मार्ग. जान मंदिर रोड. बांधकामित जिमन कॅडस्ट्रल सर्वे क्र.१४४ व टीपीएस ४ माहिम विभागाचे अंतिम प्लॉट क्र.२४३, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथील जागेचे मालक असून त्यांनी प्रस्तुत केले आहे की, त्यांनी दिनांक ०१/०७/२००८ रोजीच्या स्थायी पर्यायी निवासासाठी करारनाम्याचे प्रतिनिधित्व केले आहे, नोंदणी अ.क्र. बीबीई-२/०४६१३/२००८ अंतर्गत रीतसर नोंदणी केली आहे. मे. बिल्टआर्क त्यात विकासक असल्याने श्रीमती इंदिरा काशिनाथ शिंदे यांना वर दिलेला फ्लॅट दिला आहे, त्यामध्ये त्या भाडेकरू/रहिवासी आहेत. ज्याअर्थी श्रीमती इंदिरा काशिनाथ शिंदे यांचे दि.२७.०९.२००९ रोजी त्यांचा मृत्य झाला. त्यांनी दि.२७.०९.२००९ रोजी नोटरीकृत विल अंमलात आणला अर्थात पौर्णिमकाशिनाथ शिंदे आणि नातू उदा. किसन शिंदे यांच्या नावे. ज्याअर्थी योग्य प्रक्रियेनुसार सोसायटीने पूर्णीमा काशिनाथ शिंदे आणि मीत किसन शिंदे यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरित केला आहे.

कायदेशीर वारसदारांसह जर कोणा व्यक्तीस सदर घर किंवा भागावर विक्री, वारसाहक, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८** येथे आजच्या तारखेपासून 🗴 दिवसात कळवावे, अन्यथा सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

सही / श्री. किरण ई. कोचरेकर ठिकाण: मुंबई के.के. असोसिएटस् दिनांक: ०१.११.२०२२ वकील

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०,

एन.एम.रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३.

ई-मेल:sitltd@ymail.com

वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in दूर.:८६५५४३८४५४/९९६९२७१३१०

सीआयएन:एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड,

फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे शनीवार, दि.१२ नोव्हेंबर,२०२

रोजी स. ९,००वा. सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. १. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

(एकमेव) आणि तिमाहीकरीता वैधनिक लेखापरिक्षकाद्वारे

. यापुढे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता त्यांचे पद्सिद्ध

कर्मचारी. संचालक व प्रवर्तकांसाठी कंपनीची व्यापा

खिडकी ३ ऑक्टोबर, २०२२ पासून सर्वसामान्य जनतेसकडे

३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरिता

सुरेश बी. रहेज

वितेरीत मर्यादीत पुनर्विलोकन अहवाल. २. कंपनीच्या कंपनी सचिवाची नियुक्ती करणे

संबंधीत पक्ष व्यवहारास मान्यता.

गसांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.

दिनांक: २८.०७.२०२२

ठेकाण: मुंबई

quant

quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor. Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025 Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 17/2022

DISCLOSURE FOR HOSTING OF HALF YEARLY FINANCIAL RESULTS AS ON SEPTEMBER 30, 2022 NOTICE is hereby given to all investor(s) / Unit holder(s) of quant Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 and read with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/ CIR/P/2018/92 dated June 05, 2018, the half yearly financial results for the period ended September 30, 2022 has been hosted on

Investors can request for physical / soft copy of the Half Yearly Financial Results for the half year ended September 30, 2022 through any of the following means

1. Email: help.investor@guant.in;

Call on 022-6295 5000:

Letter: Write a request letter to KFin Technologies Private Limited, at Karvy Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nankramguda, Serilingampally, Gachibowli, Hyderabad - 500 032.

Such copies shall be provided to unit holders free of costs.

For quant Money Managers Limited Place: Mumbai Date: 31.10.2022

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr.

Jatin Pandit of Flat No. 107, Sheetal Apt.

Opp. Chandan Cinema, Juhu, Mumbai

400 049, holding five (5) Nos. of Shares of

Rs. 50/- each, bearing no. 016, Distinctive

Nos. 76 to 80, has made an application for

issue of duplicate share certificate as the

original has been lost. Any person having

any claim, right, title, lien, mortgage may

inform the undersigned within 10 days

from the date of publication. No claim will

Romil Hirani, 601, Neminath Ocean View,

Mhada Layout, Andheri West, Mumbai - 53 Mobile: +91 85917 31644

शुध्दीपत्रक सूचना

दिनांक १९.१०.२०२२ रोजी प्रकाशीत बेस्ट

अपार्टमेन्टस प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत

कार्यालय महाराष्ट्र राज्यातुन पश्चिम बंगाल राज्यात

स्थलांतरीत करण्याकरीता आक्षेप मागविण्याच्या

सदर सुचनेत पहिल्या परीच्छेदात क्षेत्रिय संचालक,

पूर्व क्षेत्र हे कृपया क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र

असे वाचावे. सदर सुचनेतील अन्य सर्व मजकर

वरील बदलांसह सदर सचना १९.१०.२०२२ रोजी

बेस्ट अपार्टमेन्टस प्रायव्हेट लिमिटेड

PUBLIC NOTICE

General notice is hereby informed that

Mr. Sanjay Balkrishna Patil and

Saayali Sanjay Patil is the owners in

respect of the Flat No. 15, Area Adm.

565 Sgft Carpet on the Third Floor in

the Building known a ANISHA CHS LTD,

Mr. Sanjay Balkrishna Patil have lost the

agreement respect of the said flat

executed by and between M/S

VIJENDRA DEVELOPER and Mr. Sanjay

Balkrishna Patil and Saayali Sanjay Patil

bearing Reg No KLN 3-2151/1998.

say that I have lost the said documen

from my custody and have registered

the complaint before the Vishnu Nagar

Police Station Dombivali West on

04/08/2022 bearing property missing registered number 874/2022.

ANY PERSON, Body, person/s

Institution etc. having the possession

of the said document should

communicate the same to the

undersigned at his address mentioned

below, within 15 days from the

Gala Number 1, New Vaibhav C.H.S

Ltd., Opposite Shivsena BJP Office

Charai Joshiwada, Thane (West).

Advocate Roshan M. Shetty

MANAPPURAM HOME FINANCE LTD.

publication of this notice

Thane, Dated 01/11/2022

प्रकाशीत झाली असे समजण्यात येडल.

Date: 01/11/2022

च्या वतीने व करीता

हरिश तोष्णिवाल

डीआयएन ०००६०७२२

सही/-

(संचालक)

be entertained thereafter.

Place: Mumbai

सचनेबाबत.

अपरिवर्तीत आहे.

तिकाण: कोलकता

दिनांक : ३१.१०.२०२२

Dombivali West.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

यांच्याकडे अर्ज करण्यात येणार आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

ABDUL MATEEN HAJI NOOR

AGE 56 years, Occupation Business

Having his address at Shop No. 9.

. United Developers, a registered

Opp. Dargah Masjid, SV Road, Malad (West) Mumbai 400 064 VERSUS

Partnership Firm, having its Registered office at Shop No 5,

And corresponding Address

Malad (West), Mumbai 400 064

2. Mr. Mohammed Shakeel Shaikh

Mumbai Having office at Shop No. 5.

"B" Wing, Nadiadwala) Colony No. 2

And corresponding Address Unity Heights

Ncar SBI Bank, S. V. Road, Malad (West),

interest of justice; relief in term of prayer

in the interest of justice.

This day of Oct. 2022

Dated this day of October, 2022

d) Interim and ad-Interim clause (c) above be granted;

by the abovenamed Plaintiff for following reliefs:

Age years, Occupation Business

Usmanbhai Chawl, Opp. Dargah Masjid, S. V. Road, Malad West,

An adult Indian inhabitant of

Mumbai 400 064.

Mumbai 400 064

Mumbai 400 064

Usmanbhai Chawl, Opp. Dargah Masjid, S.V. Road, Malad West,

Unity Heights - Wing, Nadiadwala Colony No. 2, Near SBI Bank, S. V. Road

MOHAMMED SHAH

दिनांक: ३१.१०.२०२२

मुंबई-४००००४ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सुचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत)

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार

शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **कानुन्गो**

रीॲल्टी होम्स एलएलपी या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई निबंधक

भारतात आणि जगातील काही भागात बिल्डर, कंत्राटदार, ईरेक्टर, बांधकाम, विकासक व पुनर्विकासक

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत

कार्यालय-१२०१,१२ वा मजला, प्लॉट २१, पंचरत्न, मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस,गिरगाव

यथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे

आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था

(आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)–१२२०५०

यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत एलएलपीच्या

PAPER PUBLICATION

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI

(BORIVALI DIVISION AT GOREGAON MUMBAI

S.C.SUIT NO. 1424 OF 2021

).....PLAINTIFF

...DEFENDANTS

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before His Honour Judge Shri

TTAGLAWE presiding in Court Room No. 16 on 9th November 11:00 am in the forenoon

a) That this Hon'ble Court pleased to declared that Agreement for conversion of tenancy

into ownership dated 25/05/2012 is legal, valid and subsisting and binding upon both the parties and thereby directing the defendants to comply the said Agreement for conversion

of tenancy into ownership and convey the suit property and provide deficit area 7.0 sq. ft to the plaintiff and do all other acts, deeds and things as may be necessary in this regard

b) Or in alternate this Hon'ble Court be pleased to direct the defendant to compensate the plaintiff for the deficit area 7.0 sqft given in said agreement for conversion of tenancy into

ownership as per prevailing market rate, for interest of justice; c) Pending the hearing and final disposal of this matter, this Hon'ble Court be pleased to

direct the defendant to compensate the plaintiff for the deficit area 7.0 sg. ft. given in said

agreement for conversion of tenancy into ownership as per prevailing market Date, for

Any other relief, which the Hon'ble court deems fit, may please be granted to the plaintiff

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

(पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

संपर्क क्र.:0२२-६८१९४०००/०२२-६६२११०००

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट

इंटोस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मनप्परम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन)** चे प्राधिकत अधिकारी

आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(९२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत

कर्जदारांना खाली नमुदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या

आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार

सीआयएन: यु६५९२३केएल२०१०पीएलसी०३९१७९

कानुन्गो रीॲल्टी होम्स एलएलपीकरित

महेंद्रा मिलापचंद कानुना

पदसिध्द भागीदा

City Civil Court, Gr. Bombay

CR. NO. 16

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED

DIN: 00217271

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED
CIN: L51900MH1985PLC035669

Regd. Office: O-402, Floor-4, Plot-389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings
Circle, Matunga, Mumbai-400019

Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com
NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, thosa meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, November 11, 202 at 4.30 p.m. at registered office of the company, inter alia to consider and approve the Un-audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022.
Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Tradino) Regulations. Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons shall remain closed till the completion of 48 hours after the announcement of the financial results for the quarter and half year ended 30" September, 2022.

nall year ended 30 September, 2022.

For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For Whitehall Commercial Company Limitee

Place : Mumbai Date : 31st October, 2022

डि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. इंडियन ऑइल नगर समोर , अंधेरी (पश्चिम) मुंबई -४०००५३ या संस्थेचे सभासद् असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले

श्रीमती जुलेखाबी मोहम्मद शेख |१८०१००२००९ | प्०३१६ | मुलगा | श्री. मदुगुम मोहम्मद शेख

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं / ालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदाः किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून 7 दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्ट्यार्थ आवश्यक त्या कागदपत्रच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्या मदतीत कोणाही व्यक्ती कड़न हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग व हितसवंध यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची

ठिकाण - अंधेरी (पश्चिम) मुंबई -**५३** डि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादि याच्यां करितां आणि वतीने - (सचिव दिनांक - 0१ - ११ - २०२२

एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १

पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची महुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

Notice is hereby given to general public at large that my client's Mother LATE SMT. BHAGWANTI TOPANDAS PUNJABI was the Joint owner of Flat No.15, Building No.19, 3rd Floor, Chembur Navijuran CHS Ltd, Mahul Road, Chembur, Mumbai-400 074; admeasuring 544 Sq.ft. Carpet along with my client MR. SHYAM TOPANDAS PUNJABI Scripted at Mumbai on 21,03,2013, and accordingly her legal heirs have Released all their respective rights in the said flat in favour of my client MR. SHYAM TOPANDAS PUNJABI svide Release Deed dated 21.08.2018 duly Registered bearing Registration No. KRL-5-11618-2018 DATED 24.08.2018.

That the previous Agreement dated 24.02.1995 in respect of the above said flat was not Registered not stamp duty paid, hence the same was lodged for Adjudication purpose with office of Collector of Stamps, Kurla, Chembur, Mumbai-71; under Adjudication No. IMP/1100901/174/22/K DATED 07.10.2022 and my client has paid the requisite stamp duty along with penalty thereon to clear the title of the said flat and now the said flat clear marketable title.

Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share, claim, benefit upon the said flat by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwise claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes and my client will be then entitled to proceed for sale, transfer of the said flat to the prospective buyer.

VIJU M. KHITHANI, ADVOCATE HIGH COURT. CHEMBUR CAMP, MUMBAI-74

🖈 ARROW ॲरो ग्रीनटेक लिमिटेड

सीआयएन : L21010MH1992PLC069281 **नोंदणीकृत कार्यालय :** १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट,

न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. ई-मेल: contact@arrowgreentech.com दूर.: ०२२ - ४९७४ ३७५८

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दि. १७.१०.२०२२ चे शुद्धिपत्रक

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना दि. १७.१०.२०२२ ची सूचना जी सर्व भागधारकाांना पाठवण्यात आली आहे व सूचनेच्या पाठवणीची सूचना वर्तमानपत्रांत दि. २१.१०.२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या सूचनेसंदर्भात सदर शुद्धिपत्रक जारी करण्यात येत आहे. कंपनीच्या सभासदांनी नोंद घ्यावी की एजेंडा बाब क्र. २ करिता स्पष्टिकरण अहवालाचा भाग असलेल्या पृष्ठ क्र. २ वरील ठराव क्र. २ व पृष्ठ क्र. १४ वरील मुद्दा क्र. १ (एफ) या मजकुराच्या जागी

खालील मजकूर असेल : ईजीएम सूचनेच्या संदर्भात खालील सुधारणा वाचण्यात याव्यात :

१. ठराव क्र. २ मध्ये, समभागांच्या प्राधान्य वाटपाकरिता किमान इश्यू प्राइज निश्चित करण्याची संबंधित तारीख ही दि. ११ ऑक्टोबर, २०२२ अशी आहे ती जेथे असेल त्या ऐवजी दि. १२ ऑक्टोबर, २०२२ अशी वाचावी.

२. ठराव क्र. २ करिताच्या स्पष्टिकरण अहवालामध्ये :

अ) पृष्ठ क्र. १४ च्या मुद्दा क्र. १ (एफ) मध्ये संबंधित तारीख ही दि. ११ ऑक्टोबर, २०२२ अशा आहे ती जेथे असेल त्या ऐवजी दि. १२ ऑक्टोबर, २०२२ अशी वाचावी.

सदर शुद्धिपत्रक हे सूचनेसहित व सूचनेस जोडून वाचण्यात यावी. सूचनेचे शुद्धिपत्रक हे कंपनीची वेबसाइट www.arrowgreentech.com वरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सूचनेतील अन्य सर्व मजकूर अपरिवर्तित आहे.

ॲरो ग्रीनटेक लिमिटेड करिता

दिनांक: ३१.१०.२०२२ ठिकाण : मुंबई

सही/-

सहामाहीअखेर

30.09.2022

अलेखापरीक्षित

84.80

११.३

२६.०६

६,९१३.७१

म्यझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाकरिता

91.1 FM

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

(सीआयएन: L64200MH1999PLC137729) नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम द्रुतगती महामार्ग,

कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

दूर.: +९१ २२ ६६९६९१०० वेबसाइट : www.radiocity.in

परिचालनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्नांसमवेत)

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न

पदानित समभाग भांडवल

(अवार्षिकीकत)

आलेली आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक: ३१.१०.२०२२

the website www.quantmutual.com and AMFI website viz. www.amfiindia.com.

मूलभूत व सौम्यीकृत

www.radiocity.in वरही उपलब्ध आहे

अन्य निधी (गावीवनिधी समाविष्ट)

उत्पन्न प्रतिसमभाग (ईपीएस)

(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही व

तिमाहीअखेर

30.09.2022

अलेखापरीक्षित

५,३४६.७३

१४.४५

१०.३४

२५.०६

६,९१३.७१

सहामाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

१. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांना दि. ३१.१०.२०२२ रोजी मंजुरी देण्या

. वरील विवरण हे सेबी (सचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखर

करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व सहामाही वित्तीय

निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com व http://www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट

RAG RAG MEIN DAUDE CITY.

तिमाहीअखेर

30.09.2028

अलेखापरीक्षित

४,६८३.२०

४९.६८

29.28

28.66

0.08

६,९१३.७१



वर्षअखेर

38.03.2022

लेखापरीक्षित

१८,५२२.८७

(७५६.१७)

(460.88

(६१७.१५)

६,९१३.७१

५३,४४६

(०.१६)

व त्यांच्या वतीने सही/-

डीआयएन : ००१९२४६६

शैलेश गुप्ता

व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताजा** घेतलेल (रु. लाखांत, प्रतिशेअर माहितीव्यतिरिव

आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्य तारखेपासन करारदराने पढील व्याज व इतर शल्क जमा करावे गागणी सचना दिनांक ज्यावर हित केले आहे याबाबत ऋण खाते/शाखा प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन व थकबाकी रक्कम संदीप मारुती पाटील माधरी पांडरंग सावंत फलॅट क ३०२ बी विंग श्याम भवन ईमारत काल्हेर ११.०८.२०२२ व ठाणे-भिवंडी,ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२. रु.८५१६५३/-पीयु९०पीयुएँलओएनएस०००००५०१०६१०

दिनांक २९.१०.२०२ /कल्याण दिनांक: ०१.११.२०२२ सही / - प्राधिकत अधिकार्र मनप्परम होम फायनान्स लिमिटेड ठिकाण : महाराष्ट

CORRIGENDUM FOR THE ATTENTION OF PUBLIC SHAREHOLDERS OF TTI ENTERPRISE LIMITED

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956

Corporate Identification Number: L67120WB1981PLC033771;
Registered Office: 1 R.N. Mukherjee Road, Martin Burn House, 4th Floor, Suite No. 22, Kolkata-700001, West Bengal, India; Contact Number: 033-22109197; E-mail Address: tti1711@gmail.com; Website: www.ttienterprise.net.

This Corrigendum to the Offer Documents ('Corrigendum') should be read in continuation of and in conjunction with the Public Announcement dated Wednesday, July 06, 2022, ('Public Announcement'), the Detailed Public Statement dated Tuesday, July 12, 2022, which was published in the Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), Duranta Barta (Bengali daily) (Kolkata Edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) (Mumbai Edition) on Wednesday, July 13, 2022 ('Newspapers') ('Detailed Public Statement'), the Draft Letter of Offer dated Wednesday, July 20, 2022 ('Draft Letter of Offer) and the Letter of Offer dated Friday, October 21, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and Form SH-4 Securities Transfer Form ('Letter of Offer') (The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer are collectively eferred to as 'Offer Documents') is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer ('Manager') for and on behal of Mr. V.S. Ranganathan (Promoter Acquirer 1), Ms. Bindu K C (Promoter Acquirer 2), and Ms. Kanakavally Prathapan Karumanthra (Promoter Acquirer 3), (Hereinafter collectively referred to as 'Promoter Acquirers'), in respect of the open offer for acquisition of up to 66,05,150 (Sixty-Six Lakhs Five Thousand One Hundred And Fifty fully paid-up equity shares of face value of ₹10,00/ (Rathers Fin Child) and (Tullent) and (Tullent) and (Tullent) and (Tullent) and (Tullent) are capital of TTI Enterprise Limited ('TTIENT' or 'Target Company') at an offer price of ₹13,50/- (Rupees Thirteen and Fifty Paise Only) per Equity Share in accordance with the provisions of Regulations 3 (2) and 4 and such other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto

The capitalized terms used but not defined in this Corrigendum shall have the meaning assigned to such terms in the Offer Documents. Reserve Bank of India ('RBI') approval was sought and received during the previous open offer, and it was understood that the same will suffice for the current open offer as well, since the Acquirers of the current open offer had also participated in the previous open offer. During the process of taking RBI's confirmation regarding non-requirement of prior approval of RBI, it was decided by the Acquirers to take prior approval for the current open offer and therefore, the Public Shareholders of the Target Company are requested to note that, this Offer for acquisition of up to 66,05,150 (Sixty-Six Lakhs Five Thousand One Hundred And Fifty) Equity Shares representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company is subject to being in receipt of prior approval from the Reserve Bank of India in terms of Paragraph 61 of Chapter – IX of Section III of Master Direction - Non-Banking Financial Company - Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016, bearing notification number DNBR.PD.007/03.10.119/2016-17 dated September 01, 2016. In light of the above, we would like to inform you that Target company has made application to RBI on Friday, October 14, 2022, seeking approval of RBI for change in shareholding of the NBFC Company beyond 26.00% (Twenty-Six Percent) of the paid-up equity capital. Except for being in receipt of the approval from the RBI, there are no other statutory approval(s) required by the Promoter Acquirers to complete this Offer. In accordance with the provisions of Regulation 18 (11A) of SEBI (SAST) Regulations, if at the time of making payment to the Eligible Public Shareholders who have tendered their Equity Shares in the said Offer, the Target Company fails to receive the requisite approval from the RBI, then in such an event, an application shall be made to SEBI seeking extension of time for making payment to the said Public Shareholders, subject to ensuring revision in the Offer Price by addition of the delayed interest at the rate of 10.00% per annum on the Offer Price. The amount of interest shall be payable by Purva Sharegistry (India) Private Limited ('Registrar to the Offer') separately to the

The Promoter Acquirers accept full responsibility for the information contained in this Corrigendum and for their obligations as prescribed under the SEBI (SAST) Regulations. Issued by the Manager to the Offer

eholders and not through the stock exchange mechani

CAPITALSQUARE

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED

205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDO Board M 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India Contact Number: +91-22-66849999

> Email Address: mb@capitalsquare.in Website: www.capitalsquare.in Contact Person: Mr. Viveka Singhal SEBI Registration Number: INM000012219

On behalf of the Promoter Acquirers

Date: Monday, October 31, 2022

Corporate Identification Number: U65999MH2008PTC187863

Mr. V S Ranganathan

Authorised Signatory

Sd/-

Teaming together to create value